

उल्हासनगर महानगरपालिका

आ क्रं/ उमपा/ करवि/ यु ८/ १७५५२२
टोकन क्र. ५९८९

विषय:- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणुन नावाची नोंद करणेबाबत मिळकत क्र. ५२०१०११२९६६००

अर्जदार यांनी दिनांक २९/०३/२०२३ रोजी श्री./श्रीम. अंजित बाळू शिवनानी

पत्ता:- Flat no. 303-A - menka Park, Netaji, Uthar

मालमत्ता क्र. ५२०१०११२९६६०० (जुना क्र. ५२/१७५६) महानगरपालिका कर आकारणी नोंदवहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणुन नावाची नोंद करणेकरिता अर्ज दाखल केला आहे.

त्यानुसार महानगरपालिका कर आकारणी नोंदवहीत श्री./श्रीम. अंतराध बितांदराध शिवनानी
या नावाची नोंद असुन मिळकताचे एकूण क्षेत्रफळ ७३०५९ आहे.

तरी अर्जदार यांनी आपल्या नावाची नोंद करणेकरिता अर्जासोबत सादर केलेले कागदपत्रांचा तपशिल खालीलप्रमाणे.

१. कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष २०२२-२३ करिता दि. ०६/०९/२२ आहे.

२. अंतराध बितांदराध शिवनानी (अ.क्र. ४५१/२२) व अ.क्र. ४५१/२२ शिवनानी

(अ.क्र. ४५१/२२) व अ.क्र. ४५१/२२ शिवनानी (अ.क्र. ४५१/२२) व अ.क्र. ४५१/२२ शिवनानी

३. अ.क्र. ४५१/२२ शिवनानी (अ.क्र. ४५१/२२) व अ.क्र. ४५१/२२ शिवनानी

४. अ.क्र. ४५१/२२ शिवनानी (अ.क्र. ४५१/२२) व अ.क्र. ४५१/२२ शिवनानी

५. अ.क्र. ४५१/२२ शिवनानी (अ.क्र. ४५१/२२) व अ.क्र. ४५१/२२ शिवनानी

उपरोक्त कागदपत्रान्वये नांव हस्तांतरणाची नोंद करणेस कर निरीक्षक यांचे अहवाला करीता सादर.

लिपीक

विषयांकित प्रकरणी सादर करण्यात येते की, संदर्भित मिळकतीची मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणुन नोंद करण्यात येते. सदर नोंदीचा मालकी हक्काशी काही संबंध नाही. त्या अनुषंगाने अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता क्र. ५२०१०११२९६६०० करीता श्री./श्रीम. अंतराध बितांदराध शिवनानी अशी नोंद वर्ष २०२२-२३ पासुन करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.

कर निरीक्षक युनिट क्र. ८

उप कर निर्धारक व संकलक, युनिट क्र. ८

कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	500/-
Receipt No.	123093/123
1004 2023	



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.
 मुख्यकार्यालय, तळमजला, उल्हासनगर-४२१ ००३ जिल्हाठाणे, महाराष्ट्र
 Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
 Tel No:- ९५२५१-२७२०११६ /१२५ Ext. No. २३८ Fax No:- ९५२५१-२७२०१०४



No. UMC:TD:UNIT- 8 **445/2022**
 Token No. 41202300005989

Dt. **10 / 4 / 2023**
 SR.NO. 52/1756

To,
SHRI. SUNIL SANTRAM SHIVNANI
 FLAT NO. 303-A MENKA PARK NETAJI
 ULHASNAGAR 5

Sub : Mutation of Entry as a Occupier in respect of Property bearing
SR.NO. 52/1756 -of Mpl.Assessments Register.
 Ref : Your Notice Dated 29/03/2023

Sir,

Your name has been entered in place **SANTRAM BILANDRAM SHIVNANI** under Ward No. 52
 Property No. **52DI011296600** as a person primarily liable to Property Tax The Entry in the
 assessment book is mutated on the basis of the following documents.

- | | | |
|--|---------------------|------------------------|
| 1. Copy of <u>Agreement For Sale</u> Index – II, and Release Deed Of | No. ----- | Dt ----- |
| Registered & with Registrar of assurance/Deed Of | | |
| Declaration | | |
| 2. Conveyance Deed (CD) | No.----- | Dt ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No.----- | Dt ----- |
| 4. Partition deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 5. GIFT DEED registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 6. MORTGAGE DEED registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 7. Lease deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 8. Letter of Administration granted by No | No.----- | Dt ----- |
| 9. Death Certificate of deceased | No.----- | Dt ----- |
| 10. Indemnity bond /Possession Notary | No. 330/2023 | Dt. 15/03/2023 |
| 11. Objection Notice published in the News paper Namely | No.----- | Dt . 15/03/2023 |
| BITTAM BATMI | | |
| 12. Registered Will | No.----- | Dt ----- |
| 13. Probate of will | No.----- | Dt ----- |
| 14. Heir ship Certificate issued by competent court | No.----- | Dt ----- |
| 15. Unregistered Instrument attested by | No. 44/2022 | Dt. 06/09/2022 |
| namely Notary GIFT DEED | | |

This is only a mutation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & collector of Taxes
 Ulhasnagar Municipal corporation